

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री
करिअर कट्टा, करियर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेल आयोजित
“चला दोस्तहो करिअर विषयी बोलू काही दोन दिवसीय कार्यशाळा”
अहवाल
दिनांक 29 व 30 डिसेंबर 2021

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचा रोप्य महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त करिअर कट्टा, करियर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेल आयोजित "चला दोस्त हो करिअर विषयी बोलू काही" दोन दिवसीय कार्यशाळेचे दिनांक 29 आणि 30 डिसेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन म्हणून करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. राजेश लहाने (वाणिज्य विभाग प्रमुख देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद) उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. आर. पानझडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड व डॉ. दीपक निकम श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष टकले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन प्रार्थनेने करण्यात आली. ही प्रार्थना कु. ऋतुजा लोहिया व कु. साक्षी तावडे या विद्यार्थ्यांनी म्हटली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख व करिअर कट्टा समन्वयक डॉ. महेश थोरात यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलत असताना डॉ. राजेश लहाने यांनी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्योजक आपल्या भेटीला आणि आय.ए.एस आपल्या भेटीला या दोन्ही उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांनी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवून आपली करिअरची वाट निवडावी आणि आयुष्यात यशस्वी व्हावे असे आवाहन केले. उद्घाटन सत्राचे आभार प्रा. नितीन मालेगावकर यांनी मानले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये मार्गदर्शक डॉ. दिपक निकम यांनी स्वयंरोजगारातील विविध संधी या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विविध कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. स्वयंरोजगारासाठी शासनाच्या स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा बँक, विविध अर्थसहाय्य करणारे मंडळे इ. योजना या विषयाची सविस्तर माहिती डॉ. डी आर पानझडे यांनी दिली. दुसऱ्या सत्राचा अध्यक्षीय समारोप प्रा. नितीन मालेगावकर यांनी केला तर आभार आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. संजीव कुमार पांचाळ यांनी पार पाडली.

दि. 30 डिसेंबर गुरुवार रोजी कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रामध्ये बँकिंग व इन्शुरन्स क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी या विषयावर श्री प्रदीप वराडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याच सत्रामध्ये श्री सचिदानंद निंबाळकर यांनी एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, पोस्ट इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम, परीक्षा पेपरचे स्वरूप, मुलाखत इ संदर्भात पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्राचा अध्यक्ष समारोप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. रामकिशन लोमटे यांनी केला.

समारोप सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री अमोल जगदाळे यांनी दहावी बारावी नंतर करीअरच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एम. कल्याणकर यांनी केला तर आभार डॉ. महेश थोरात यांनी मानले. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब लहाने यांनी केले. कार्यशाळेस महाविद्यालयातील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

डॉ. महेश थोरात

समन्वयक- करिअर कट्टा,
करिअर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेल.

प्राचार्य सुभाष टकले

“चला दोस्तहो करिअर विषयी बोलू काही दोन दिवसीय कार्यशाळेचे” फोटोग्राफ्स

दिनांक - 29 डिसेंबर 2021

उद्घाटन सत्र



कार्यशाळेची सुरुवात प्रार्थनेने करत असताना विद्यार्थिनी



मान्यवरांचे स्वागत करताना



उद्घाटन सत्रामध्ये कार्यशाळेची रूपरेषा प्रास्ताविक रुपामध्ये मांडतांना डॉ. महेश थोरात



कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून लाभलेले प्रो. डॉ. राजेश लहाने मार्गदर्शन करताना



उद्घाटन सत्राचा अध्यक्षिय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष टकले

दुसरे सत्र



दुसऱ्या सत्रास मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.दीपक निकम मार्गदर्शन करत असताना



दुसऱ्या सत्रास मार्गदर्शन करताना डॉ.डी आर पानझडे



प्रा. नितीन माळेगावकर दुसऱ्या सत्राचे अध्यक्षिय समारोप करत असताना

दिनांक - 30 डिसेंबर 2021
तिसरे सत्र



मान्यवरांचे स्वागत करताना



तिसऱ्या सत्रास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना श्री प्रदीप वराडे



तिसऱ्या सत्रास श्री सच्चिदानंद निंबाळकर पी पी टी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना



प्रो.डा. रामकिशन लोमटे तिसऱ्या सत्राचे अध्यक्षिय समारोप करत असताना

समारोप सत्र



मान्यवरांचे स्वागत करताना



समारोप सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री अमोल जगदाळे मार्गदर्शन करत असताना



समारोप सत्रास अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एम कल्याणकर



कार्यशाळेस उपस्थित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी



Shot on OnePlus
Powered by Quad Camera

12/29/21
11:01 AM



Shot on OnePlus
Powered by Quad Camera

12/29/21
10:57 AM

